

महाराष्ट्र विधानपरिषद

पहिले (अर्थसंकल्पीय) अधिवेशन, २०१६

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

राज्यामध्ये जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत

(१) १४३५ (२९-०१-२०१५). श्री.माणिकराव ठाकरे : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यामध्ये जादूटोणाविरोधी विधेयक मागील काळात आणण्यात आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या कायद्यांतर्गत किती केसेसमध्ये किती लोकांवर कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) जादूटोणा कायद्यासंदर्भात राज्य शासनाची भूमिका काय आहे ?

श्री.राजकुमार बडोले (१६-०२-२०१६) : (१) होय, याबाबतचा अधिनियम २०१३ दिनांक २० डिसेंबर, २०१३ रोजी जारी करण्यात आला आहे.

- (२) या अधिनियमांतर्गत सुमारे ४०१ लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे.
- (३) भारतीय समाजात रुजलेल्या काही अनिष्ट, अघोरी, अमानुष संस्कारातून रुजलेल्या अनेक प्रकारच्या गैरसमजुतीमुळे समाजाचे अतोनात होत असलेले नुकसान टाळण्यासाठी व या लाखो लोकांचे जीव वाचविण्यासाठी त्यांचे होणारे शोषण व छळ थांबविण्यासाठी व समाजाचे मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी जादूटोणा विरोधी अधिनियम-२०१३ जारी करण्यात आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील नदीवर असलेल्या पुलाची दुरावस्था झाल्याबाबत

(२) १६२४ (२९-०१-२०१५). श्री.ख्वाजा बेग : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील नदीवर असलेल्या पुलाची दुरावस्था झाली असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, हे खरे आहे काय,
- (२) याठिकाणी बीओटी तत्वावर नविन पुल बांधण्यासाठी नोव्हेंबर, २०१४ मध्ये ई टेंडर काढले होते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, किती टेंडर प्राप्त झाले आहे,
- (४) पुलाच्या बांधकामास केव्हा सुरुवात करण्यात येणार आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील (२०-११-२०१५) : (१) हे खरे नाही.

सदर पुल आर्णी शहरातून जाणाऱ्या नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील कि.मी. १८९/२०० मधील अरुणावती नदीवर असून पुलाचे बांधकाम सन १९६७ मध्ये झालेले आहे. सदर पुल सुव्यवस्थित असून वाहतुकीस योग्य आहे.

(२) हे खरे नाही.

या ठिकाणी बीओटी अंतर्गत नविन पुल बांधण्यासाठी कोणत्याही प्रकारचे ई-टेंडर नोव्हेंबर, २०१४ मध्ये काढण्यात आलेले नाही. तथापि, सदर रस्त्याचे सुधारणेकरीता प्रकल्प अहवाल तयार करणेचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नवी दिल्लीतर्फे हाती घेण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील देवगांव रंगारी ते शरणापूर पर्यंतच्या रस्त्याची झालेली दुरवस्था

(३) २३२५ (२३-१२-२०१४). डॉ.अपूर्व हिरे : अतारांकित प्रश्न क्र. ४६४८१ ला दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील देवगांव रंगारी ते शरणापुरपर्यंतच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झालेली असल्याने व या मार्गावर अनेक अपघात होऊन त्यात अनेकांचा मृत्यू ओढवला असतांनाही रस्ता दुरुस्तीची उर्वरित कामे अत्यंत संथ गतीने सुरु असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मालेगांव, नांदगांव, औरंगाबाद या रस्त्यांचीही प्रचंड दुरवस्था झालेली असून वाहनांचे नुकसान इंधनाचा-वेळेचा अपव्याय पाहता जनतेत ठिकठिकाणी उखडलेल्या मालेगांव, नांदगांव, औरंगाबाद रस्त्याच्या दुरावस्तेबाबत तीव्र नाराजी व संताप व्यक्त करण्यात येत आहे, हे ही खरे आहे,

(३) असल्यास, ठिकठिकाणी उखडलेल्या रस्त्यामुळे वरचेवर लहान मोठे अपघात होणे आणि जिवीत हानीचा धोका पाहता अत्यंत संपूर्ण दुरुस्ती होणे गरजेचे असल्याची बाब शासनाचे निदर्शनास आली आहे काय,

वि.प. २ (३)

(४) असल्यास, राज्यात ठिकठिकाणी रस्त्याची झालेली भीषण दुरवस्था, अपघातामुळे होणारी जिवित व वित्त हानी इत्यादी बाबी विचारात घेता सर्वच रस्त्याचे दुरुस्तीसाठी शासनाकडून कोणती विशेष उपाययोजना करण्यात येत आहे ?

श्री.चंद्रकांत पाटील (२५-०१-२०१६) : (१) हे खरे नाही,

विषयांकित रस्त्याच्या २८ कि.मी. लांबीपैकी १३ कि.मी. लांबीचे काम पूर्ण झाले आहे व ९.०० कि.मी. चे डांबरी नूतनीकरणाचे काम प्रगतीत आहे व उर्वरीत ६ कि.मी. लांबीतील खड्डे भरण्यात आले आहेत.

(२), (३) व (४) हे खरे नाही,

रस्त्याची कामे प्रगतीत असल्याने बऱ्याच प्रमाणात डांबरी पृष्ठभाग चांगला झालेला असून रस्ता वाहतूकीस योग्य आहे.

राज्यात बाल लैंगिक अत्याचाराला आळा घालण्याबाबत

(४) २८७० (२०-०४-२०१५). डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गेल्या काही महिन्यात अनेक घटना घडत असल्याने या विषयी शिक्षण विभागाकडून कोणती कारवाई केली आहे काय,

(२) असल्यास, या केलेल्या कारवाईचे थोडक्यात स्वरूप काय आहे,

(३) तसेच अशा घटना रोखण्याकरिता कोणत्या विशेष उपाययोजना करण्यात येणार आहे वा येत आहेत ?

श्री. विनोद तावडे (०६-०२-२०१६) : (१) राज्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे.

(२) सिटी इंटरनॅशनल स्कूल वानवडी. पुणे शाळेतील ११ वर्षे वयाच्या विद्यार्थिनीवर ऑक्टोबर, २०१३ मध्ये झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी सदर शाळेच्या मुख्याध्यपिका श्रीमती चौधरी यांना करणे दाखवा नोटीस देवून, खुलासा असमाधानकारक वाटल्याने निलंबित करण्यात आले आहे. तसेच यासंदर्भात पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळातील उपशिक्षक प्रमुख / पर्यवेक्षक / सहाय्यक शिक्षण प्रमुख व जिल्हा परिषदेतील शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या चौकशी समितीने शाळेची मान्यता काढण्याची शिफारस केली आहे.

सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल. वारजे शाळेतील इ. १ ली च्या विद्यार्थिनीवर शाळेचे संस्थापक व अध्यक्ष यांच्याकडून झालेल्या लैंगिक अत्याचारा प्रकरणी शिक्षण प्रमुख, पुणे यांनी नेमलेल्या ४ सदस्यीय चौकशी समितीने शाळेची मान्यता काढण्याची शिफारस केलेली आहे.

एरंडवणा परिसरात सिंहगड स्प्रिंगडेल शाळेतील घटनेबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. पुणे कार्यालयाकडून चौकशी करण्यात आलेली असून सदर घटनेसंदर्भात पोलीस तपास चालू आहे.

वरील तीनही शाळेतील दोषीवर कारवाईची प्रक्रिया चालू आहे.

(३) विभागाच्या क्र.प्राशिधो २०१३/प्र.क्र.२४/प्राशि-१, दि.२२.२.२०१३ च्या शासन परिपत्रकान्वये बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षणाचा अधिनियम २०१२ यातील तरतूदीची अंमलबजावणी राज्यातील प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांमध्ये करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

तसेच राज्यातील शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितपणे ने-आण करण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यात परिवहन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच स्कूल बसमध्ये महिला सहाय्यक नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील शिक्षकांचे अनेक मागण्यांचे प्रश्न प्रलंबित असल्याबाबत

(५) ३७१७ (२०-०४-२०१५). श्री.किरण पावसकर, श्री.प्रकाश गजभिये, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अमरसिंह पंडित, श्री.अनिल भोसले, श्री.सतिश चव्हाण, श्री.धनंजय मुंडे, श्री.मुनिल तटकरे, श्री.खवाजा बेग, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील शिक्षकांचे अनेक मागण्यांचे प्रश्न प्रलंबित असल्याने शिक्षक समन्वय समितीच्या वतीने माहे जानेवारी, २०१५ च्या दुसऱ्या सप्ताहात शिक्षकांनी शाळा बंद ठेऊन सोलापूर जिल्हा परिषदेवर मोर्चाचे आयोजन केले होते, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्या कोणकोणत्या आहेत,
- (३) त्यापैकी कोणकोणत्या मागण्या मान्य केल्या आहेत व उर्वरित मागण्यांबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला आहे,
- (४) अद्याप कोणताच निर्णय घेतला नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०४-०३-२०१६) : (१) होय, हे खरे आहे

(२) सदर कर्मचाऱ्यांनी पुढीलप्रमाणे मागण्या केलेल्या आहेत :-

१. आरटीई अॅक्ट नुसार संच मान्यतेनुसार शिक्षकांच्या जागा कमी केल्या परंतू जेथे वाढ होणारी शिक्षक पदे मिळावीत,
२. प्राथमिक शाळेत शिक्षकेत्तर पदे कमी केलीत ती पूर्वीप्रमाणे मिळावीत.
३. २३ ऑक्टोबर, २०१३ च्या शिक्षकेत्तर आकृतीबंधात नाईक व प्रयोगशाळा परिचर ही पदे कमी केलीत. परंतू आकृतीबंधानुसार प्रयोगशाळा सहाय्यक व ग्रंथपाल ही वाढणारी पदे मात्र दिली नाहीत ती मिळावीत.
४. २३ ऑक्टोबर, २०१३ चा शिक्षकेत्तर आकृतीबंध मागे घ्यावा.
५. विनाअनुदानित वर्ग व तुकडीवरील विद्यार्थी संख्या शिक्षकेत्तर कर्मचारी मंजूरीसाठी ग्राह्य धरण्यात यावीत.
६. विनाअनुदानित शाळा अनुदानासाठी मुल्यांकनास पात्र झाले आहेत अशा शाळांसाठी आर्थिक तरतूद करावी.
७. वेतनेत्तर अनुदान नियमित मिळावे.

८. शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र योजनेमार्फत राबवावी.
 ९. ज्युनियर कॉलेजचे मुल्यांकन ताबडतोब करून मुल्यांकन पात्र कॉलेजची यादी जाहीर करावी.
- (३) व (४) उपरोक्त पैकी अ. क्र. १, ७ व ९ येथील मागण्यासंदर्भात क्षेत्रीय कार्यालयाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात आली असून अन्य प्रलंबित मागण्यांबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरु आहे.

**जिल्हा व तालुकास्तरावर इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता
स्वतंत्र वसतिगृहे निर्माण करण्याबाबत**

- (६) ४८४२ (२१-०४-२०१५). श्री.जयवंतराव जाधव, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अनिल भोसले, श्री.हेमंत टकले : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गांच्या धर्तीवर इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता जिल्हा व तालुकास्तरावर स्वतंत्र वसतिगृहे निर्माण करण्याची लोकप्रतिनिधींनी माहे जानेवारी २०१५ मध्ये शासनाकडे मागणी केलेली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त मागणीबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?
- श्री. राजकुमार बडोले (२०-०२-२०१६) : (१) नाही.
- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी कंत्राटदार यांनी
युती करून केलेल्या गैरव्यवहाराबाबत**

- (७) ४८९१ (१७-०४-२०१५). श्री.विक्रम काळे, श्री.हेमंत टकले, श्री.खवाजा बेग, डॉ.सुधीर तांबे, श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्ल्यूडी) अधिकारी कंत्राटदार (मंजूर संस्था) यांनी युती करून इमारतीत वेगवेगळी कामे दाखवून शासकीय निधी हडप केला आहे, हे खरे आहे काय,
- (२) तसेच कामे न करताच कोट्यवधीची बिले दिली आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासकीय निधीचा अपहार करणा-यांवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१२-०२-२०१६) : (१) व (२) हे खरे नाही.
(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

परभणी शहराबाहेरील वळण रस्त्यांबाबत

(८) ५४५८ (१७-०४-२०१५). श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण, श्री.विक्रम काळे : तारांकित प्रश्न क्रमांक ४९३८१ ला दिनांक ३ जून, २०१४ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) परभणी शहराबाहेरून जाणारा वळण रस्ता (बायपास) केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग सुधारणा (एनएचडीपी-आयव्ही) यांच्याकडून होणार असल्याने राज्य शासनाने त्यांच्याकडे संपुर्ण प्रस्ताव सन २०१४-१५ दरम्यान सादर केला आहे काय, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, वरील रस्त्यासाठी मंजूरी, निधी, भूसंपादन, आदीबाबींची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे काय,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत,
- (४) तसेच किती मुदतीत वरील प्रक्रिया पुर्ण होणे आवश्यक आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील (०३-०२-२०१६) : (१) राष्ट्रीय महामार्ग सुधारणा कार्यक्रम (NHDP-IV) अंतर्गत केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या प्रकल्प सल्लागारामार्फत परभणी बाहयवळण रस्त्याच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डिपीआर) केंद्र शासनास दिनांक १७.०२.२०१४ रोजी सादर करण्यात आलेला आहे.

सदर सविस्तर प्रकल्प अहवालात आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करून अहवाल अंतिम करण्याचे काम सुरु आहे.

- (२) भूसंपादनाबाबतची प्रक्रिया सुरु असून राष्ट्रीय महामार्ग कायद्याच्या कलम ३(a) अन्वये केंद्रशासनामार्फत अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे.
- (३) व (४) केंद्र शासनाची मंजूरी प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही करून, रस्ता पुर्ण करण्यात येईल.

ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत

(९) ५५९० (२०-०४-२०१५). श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी राबविण्यात येणारी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना आदिवासी वाड्या, वस्त्यांवर व ग्रामीण भागांपर्यंत पोहचली नसल्याची बाब माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, निधींची उपलब्धता असूनही ती केवळ पाणी पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे सदर योजना लोकांपर्यंत पोहचली नाही, हे ही खरे आहे काय,

वि.प. २ (7)

- (३) असल्यास, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व भूजल सर्व्हेक्षण विभाग यंत्रणा यांच्यामध्ये योजनेसंदर्भात समन्वय नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या योजनेअंतर्गत किती भटक्या विमुक्त, अल्पसंख्याक व आदिवासी कुटुंबाना याचा लाभ मिळाला आहे, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,
- (५) असल्यास, या योजनेअंतर्गत भटक्या विमुक्त, अल्पसंख्याक व आदिवासी कुटुंबाना याचा लाभ मिळण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

श्री. बबनराव लोणीकर (१२-०२-२०१६) : (१), (२) व (३) हे खरे नाही.

(४) राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम हा केंद्र पुरस्कृत कार्यक्रम भटक्या विमुक्त, अल्पसंख्याक व आदिवासी बहुल लोकसंख्या असलेल्या भागांमध्येदेखील राबविण्यात आला असल्याने सदर लोकसंख्येत या कार्यक्रमाचा लाभ मिळालेला आहे.

(५) सदर योजना सुरु झाल्यापासून ते आत्तापर्यंत भटक्या विमुक्त/अल्पसंख्याक व आदिवासी बहुल पूर्णतः हाताळण्यात आलेल्या गावे/ वाड्या / वस्त्या यांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

तपशिल	एकूण गावे / वाड्या/ वस्त्या	पूर्णतः हाताळलेल्या गावे/ वाड्या/ वस्त्या
अनु. जाती	२२६६	२००८
अनु. जमाती	१७५३७	१६१७७
अल्पसंख्याक	८३५१	६७५५

**पुणे जिल्ह्यातील भोर, पुणे शहर, मुळशी या तीन तालुक्यातील
फेरफार ऑनलाईन करण्याबाबत**

(१०) ५६६७ (१६-०४-२०१५). अॅड.जयदेव गायकवाड, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.विक्रम काळे : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे जिल्ह्यातील भोर, पुणे शहर, मुळशी या तीन तालुक्यातील फेरफार दिनांक १ एप्रिल, २०१४ अखेर ऑनलाईन करण्याचा निर्णय शासनाने माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यासुमारास घेण्यात आला आहे हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्यानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (०३-०२-२०१६) : (१), (२) व (३) राज्यातील शेतजमिनींचे अधिकार अभिलेख (गाव नमूना नंबर ७/१२) संगणकीकृत होऊन ऑनलाईन पध्दतीने अद्ययावत व्हावेत यादृष्टीने राज्यात "ई-फेरफार प्रकल्प" राबविण्याचा निर्णय शासनाने दिनांक २३.१.२०१३ च्या शासन निर्णयान्वये घेतला आहे. त्याअंतर्गत ज्या तालुक्यांतील अधिकार अभिलेखांच्या डेटा सीडीज स्टेट डेटा सेंटरवर अपलोड करण्यात येतात त्या तालुक्यांतील हस्तलिखित अधिकार

अभिलेख (गाव नमूना नंबर ७/१२) बंद करून त्या अनुषंगाने होणारे फेरफार ई-फेरफार प्रणालीद्वारेच घेण्यात येतात. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात दिनांक १.२.२०१५ मुळशी तालुक्यात दिनांक २६.२.२०१५ व पुणे शहर तालुक्यात दिनांक १८.११.२०१५ रोजी ऑनलाईन फेरफार प्रक्रियेची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे.

राज्यातील शासकीय रुग्णालयातील औषध भांडारात निकृष्ट दर्जाच्या

औषधाचा साठा आढळून आल्याबाबत

(११) ६२१४ (२०-०४-२०१५). श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील शासकीय रुग्णालयातील औषध भांडारात मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाच्या औषधाचा साठा आढळल्यानंतर राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांच्या औषध भांडारातील साठ्याची चाचणी करण्याचा निर्णय घेतल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रश्नाबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणाबाबत केलेल्या कार्यवाहीचा तपशील काय आहे,
- (४) असल्यास, ज्या शासकीय रुग्णालयात निकृष्ट दर्जाच्या औषधाचा साठा सापडला त्यांच्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (१०-०२-२०१६) :(१) राज्यातील शासकीय रुग्णालयातील औषध भांडारात मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाच्या औषधाचा साठा आढळून आला नाही. तथापि, माहे जानेवारी, २०१५ मध्ये अन्न व औषध प्रशासनाद्वारे शासकीय व निमशासकीय रुग्णालयातील औषध भांडारांची तपासणी मोहिम राबविण्यात आली होती.

- (२) होय.
- (३) तपासणी मोहिमे दरम्यान एकूण २७० शासकीय व निमशासकीय रुग्णालयातील औषध भांडारांची तपासणी करण्यात आली असून विश्लेषणासाठी तपासणी करण्यात आली असून विश्लेषणासाठी घेतलेल्या ३५२ औषधी नमुन्यांपैकी २२ नमुने अप्रमाणित घोषित झाले आहेत.
- (४) सदर प्रकरणाच्या उत्पादकांवर कारवाई सुरु केली आहे. तसेच परराज्यातील कंपन्यांवर कारवाई करणेबाबत तेथील संबंधित अनुज्ञप्ती प्राधिकरणास कळविले आहे.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

भूमि अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत

(१२) ६२७६ (१६-०४-२०१५). श्री.अमरसिंह पंडित, श्री.धनंजय मुंडे : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य भूमि अभिलेख कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी दिनांक २८ जानेवारी, २०१५ पासून कामबंद आंदोलन केले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, भूमि अभिलेख विभागाला तांत्रिक दर्जा देऊन त्याप्रमाणे वेतनश्रेणी देण्याच्या मागणीसाठी सुमारे ११ दिवस आंदोलन करूनही शासनाने दुर्लक्ष केले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, भूमि अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) भूमि अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी ११ दिवस आंदोलन करूनही याबाबतीत निर्णय घेण्यास झालेल्या विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (०३-०२-२०१६) : (१) व (२) राज्य भूमि अभिलेख कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी पुणे विभागात दिनांक १६.०१.२०१५ ते ०९.०२.२०१५ या कालावधीत तर मुंबई, नाशिक व औरंगाबाद विभागात दिनांक २७.०१.२०१५ ते ०७.०२.२०१५ या कालावधीत काम बंद आंदोलन केले होते.

(३) व (४) प्रस्तुत प्रकरणी जामाबंदी आयुक्त, पुणे यांनी भूमि अभिलेख विभागाला तांत्रिक दर्जा देऊन त्याप्रमाणे वेतनश्रेणी देण्याच्या मागणीसंदर्भात शासनास प्रस्ताव सादर केला आहे. त्या अनुषंगाने शासनाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांचेकडून जादा माहिती मागविली असता ती प्राप्त झाली असून सद्यःस्थितीत सदरचे प्रकरण शासन स्तरावर विचाराधीन आहे.

आझाद मैदान येथील लीला जनकल्याण सेवा मंडळ या सार्वजनिक महिला स्वच्छतागृहाचा वापर निशुल्क करण्याबाबत

(१३) ७०७६ (०६-०८-२०१५). श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.संजय दत्त, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.सुभाष झांबड, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महिलांना सार्वजनिक स्वच्छता गृहांमधील मुतारीचा वापर पूर्णपणे मोफत देण्याचा स्पष्ट आदेश मुंबई महानगरपालिकेने दिला. परंतु पालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील लीला जनकल्याण सेवा मंडळ या सार्वजनिक स्वच्छतागृहाचा ठेकेदार महिलांकडून मुतारीच्या वापरासाठी दोन रुपये घेत असल्याचे दिनांक २४ मार्च, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त स्वच्छता गृहातील मुतारीचा वापर महिलांसाठी मोफत करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, होणाऱ्या विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.विनोद तावडे (११-०२-२०१६) : (१) नाही, सदर प्रकरणी उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, मुंबई विभाग, मुंबई या कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांमार्फत शुल्क आकारणीबाबत प्रत्यक्ष पाहणी केली असता मुतारीकरीता आकारणी निशुल्क असून महिला शौचालयाकरिता रु.२/- शुल्क आकारणी केली जात असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे शहरात जैववैद्यकीय कच-याची नोंदणी होण्याच्या कार्यवाहीबाबत

(१४) ७९६६ (०६-०८-२०१५). अॅड.जयदेव गायकवाड, श्री.खवाजा बेग, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अमरसिंह पंडित, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहरात पाच ते सात हजार दवाखाने (क्लिनिक) असून पालिकेकडे जैववैद्यकीय कचरा उचलण्यासाठी नोंदणी करणा-या क्लिनिकसची संख्या केवळ २९०० असल्याचे माहे एप्रिल, २०१५ च्या शेवटच्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार जैववैद्यकीय कचऱ्याची नोंदणी व्हावी म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.रामदास कदम (२४-०२-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) पुणे शहरामध्ये दवाखाने, क्लिनिकस आणि इतर वैद्यकीय आस्थापना अशा एकूण ३६२६ आस्थापनांनी मे.पास्को इन्व्हायर्मेंटल सोल्यूशन प्रा.लि.पुणे यांचे सदस्यत्व घेतले असून त्यांचेमार्फत जैववैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम १९९८ ची अंमलबजावणी करण्यात येते. दिनांक ०४/०४/२०१४ आणि दिनांक १४/०९/२०१५ रोजी अनुक्रमे १० आणि ४७ वैद्यकीय आस्थापनांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत नोटीसा बजावून त्यांच्याकडून जैववैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम १९९८ ची पूर्तता करून घेण्यांत आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कनिष्ठ महाविद्यालयांचे संच मान्यता व वैयक्तिक मान्यता घेत नसल्याबाबत

(१५) ८०६२ (०४-०८-२०१५). श्री.रामनाथ मोते, श्री.नागो गाणार, डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग, मुंबई यांच्या कार्यक्षेत्र अनुदानित व विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांची संख्या किती आहे,

(२) प्रत्येक शाळेने संच मान्यता व शिक्षकांच्या नियुक्त्यांना वैयक्तिक मान्यता घेणे बंधनकारक आहे काय,

- (३) असल्यास, किती विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांनी २०१४ - २०१५ अखेर संच मान्यता व शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता घेतल्या नाहीत,
- (४) संच मान्यता व वैयक्तिक मान्यता न घेतलेल्या शाळांचे विद्यार्थी बोर्डाच्या १२ वी च्या परीक्षेला बसतात, हे खरे आहे काय,
- (५) संच मान्यता व वैयक्तिक मान्यता न घेणा-या शाळांवर शासनाने काय कारवाई केली वा करण्यात आली आहे ?

श्री. विनोद तावडे (०१-०३-२०१६) : (१) अनुदानित ३७३, विना अनुदानित १३०, कायम विना अनुदानित ४८४ व स्वयंअर्थसहाय्यीत ६४ उच्च माध्यमिक शाळा आहेत.

(२) होय.

(३) शैक्षणिक वर्ष २०१४-१५ ची ऑनलाईन संच मान्यता देण्याची कार्यवाही सुरु आहे.

(४) अंशतः खरे आहे.

(५) ज्या उच्च माध्यमिक शाळांनी / कनिष्ठ महाविद्यालयांनी यापूर्वी संच मान्यता घेतलेली नाही त्यांना संच मान्यता करून घेणे बंधनकारक असल्याचे परिपत्रक शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग यांचेकडून निर्गमित करण्यात आलेले आहे.

**सुर्ला (ता.वरोरा, जि.चंद्रपूर) येथील इंदिरा गांधी आश्रमशाळेतील
शिक्षण सेवकांना कायम करण्याबाबत**

(१६) १७०२ (०४-०८-२०१४). श्री.नागो गाणार, श्री.अनिल सोले, श्री.रामनाथ मोते : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सुर्ला (ता.वरोरा, जि.चंद्रपूर) येथील इंदिरा गांधी आदिवासी अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षण सेवक श्री.अजय देविदास जाधव यांचा शिक्षण सेवकाचा कालावधी संपल्यानंतरही त्यांना नियमित मान्यता देण्यात आली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर, जि.चंद्रपूर यांनी संस्था अध्यक्ष सचिवांना सन २०१४-२०१५ मध्ये अनेकवेळा पत्र पाठवूनही त्यांचा प्रस्ताव सादर करण्यात आला नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी शासन अशा संस्थेविरुद्ध किंवा शाळेविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सावरा (०३-०२-२०१६) : (१) व (२) हे खरे आहे.

(३) सदर शाळेस आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचेकडून कारणे दाखवा नोटीस बजावून सुनावणी घेण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात जमीन मोजणीसाठी टोटल स्टेशन यंत्रणेचा वापर करण्याबाबत

(१७) १७१८ (३०-०७-२०१५). श्रीमती स्मिता वाघ, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.नरेंद्र पाटील, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्री.खवाजा बेग, श्री.किरण पावसकर, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात ग्रामीण व शहरी भागात जमिन मोजणीसाठी टोटल स्टेशन यंत्रणेचा वापर करण्याचा निर्णय शासनाने माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्यासुमारास घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्यानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. एकनाथराव खडसे (०३-०२-२०१६) : (१), (२) व (३) जमिनीची मोजणी आधुनिक पध्दतीने, अचूक व जलद गतीने करण्याकरीता भूमि अभिलेख कार्यालयांकडून सन २००० पासून इलेक्ट्रॉनिक टोटल मशीनचा वापर विविध प्रकारच्या मोजण्यांसाठी करण्यात येत असून सध्या राज्यात ४३१ इलेक्ट्रॉनिक टोटल मशीन्स आहेत.

तसेच यासंदर्भात दिनांक २५.११.२०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये, भूमि अभिलेख विभागासाठी आणखी १६९२ ई.टी.एस.मशीन, कार्यालयीन खर्चासाठी प्राप्त होणाऱ्या अनुदानातून निधीच्या उपलब्धतेनुसार खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.

अपंगांना रबाळे/महापे (जि.ठाणे) येथे भूखंड मिळणेबाबत

(१८) १९४३ (२९-०७-२०१५). प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अपंग योजनेअंतर्गत रबाळे/महापे (जि.ठाणे) येथील टी.टी.सी एम.आय.डी.सी.अंतर्गत १०० चौ.मी.चा भूखंड वितरीत करण्यात यावा म्हणून अपंगांनी आणि लोकप्रतिनिधींनी सन २००९ पासून आजपर्यंत तसेच दिनांक २२ ऑगस्ट, २०१४ आणि ११ फेब्रुवारी, २०१५ रोजी व्यवस्थापकीय संचालक, एमआयडीसी आणि मा.उद्योग मंत्री यांचेकडे वारंवार अर्ज, निवेदने देऊनही अपंगांना भूखंडाचे वाटप केले नाही, खरे आहे काय,
- (२) असल्यास, अद्याप भूखंडाचे वाटप न करण्याची कारणे काय आहेत,
- (३) उक्त प्रकरणी अपंगांना भूखंडाचे वाटप करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई (११-०२-२०१६) : (१), (२) व (३) महामंडळाचे एकूण पीएपी भूखंडाच्या वाटपापैकी, ३ टक्के भूखंड अपंग व्यक्तींना वाटप करण्याचे धोरण आहे. त्यानुसार एकूण १५१ अपंगांनी महामंडळाकडे अर्ज सादर केले असून त्यांची एकत्रित यादी तयार करण्यात आली आहे. त्यापैकी, ३६ अपंगांना भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे व उर्वरित भूखंड जेष्ठता यादीनुसार व महामंडळाच्या धोरणानुसार वाटप करण्यात येणार आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

खेळाडूंना वेतनवाढ व इतर सुविधा देण्याबाबत

(१९) १००३१ (०४-०८-२०१५). श्री.विजय सावंत : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासन निर्णय क्रमांक एलव्हीई १४०४/प्र.क्र.८/सेवा-९, मंत्रालय, मुंबई - ३२ दिनांक २७ फेब्रुवारी, २०१० मधील मुद्दा क्रमांक ३ मध्ये "अतिप्राविण्य" शब्दामध्ये व्यायामाचे खेळ प्रकारातील (अॅथलेटिक्स) १, २, व ३ क्रमांक व इतर क्रीडा प्रकारातील फक्त पहिला क्रमांक हा मुद्दा बदलून सर्व प्रकारच्या क्रीडा प्रकारांसाठी पहिल्या तीन क्रमांकांसाठी वेतनवाढ देण्यासंदर्भात शासनस्तरावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(२) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने शासन निर्णयामध्ये सुधारणा करून अॅथलेटिक्स प्रमाणेच टेबल टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन, पॉवरलिफ्टिंग, जलतरण, लॉन टेनिस, वेटलिफ्टिंग व निर्यारोहण व खेळांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना वेतनवाढ देण्याबाबतची धोरणात्मक कार्यवाही शासनस्तरावर सुरु आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रश्न भाग १ मधील शासन निर्णयामध्ये बदल करून कबड्डी व इतर सांघीक क्रिडा प्रकारांनाही पहिला, दुसरा व तिसऱ्या क्रमांकासाठी वेतनवाढ व इतर सुविधा देण्याची मागणी मा.मुख्यमंत्री व मा.वित्त मंत्री यांच्याकडे लोकप्रतिनिधीनी माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त शासन निर्णयामधील अनुक्रमांक १२ संदर्भातील मान्यताप्राप्त खेळांच्या याद्यातील सर्व खेळांना पहिला, दुसरा व तिसरा क्रमांकासाठी वेतनवाढ व इतर सुविधा देण्याबाबतची धोरणात्मक कार्यवाही शासनस्तरावर सुरु करण्याबाबत कोणता निर्णय घेतला आहे वा घेण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०३-०३-२०१६) : (१), (२), (३), (४) व (५) होय, सदर प्रस्ताव तपासण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळावर अध्यक्ष/सचिव पदावर नियुक्ती करण्याबाबत

(२०) ११०३८ (२२-१२-२०१५). श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार, श्री.मितेश भांगडिया : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे किती विभाग आहेत,

(२) असल्यास, हयापैकी किती विभागाला पूर्णकालीन अध्यक्ष / सचिव आहेत,

(३) पूर्णकालीन अध्यक्ष / सचिव नाहीत असे किती विभाग आहेत,

(४) असल्यास, सदर पदे किती वर्षांपासून रिक्त आहेत,

(५) तसेच या ठिकाणी नियुक्ती झाली असूनही पदभार न स्वीकारल्यांची संख्या किती आहे,

(६) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शिक्षण विभागाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. विनोद तावडे (०४-०२-२०१६) : (१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे एकूण ९ विभाग आहेत.

(२) एकूण ९ विभागापैकी ७ विभागीय मंडळात पूर्णकालीन विभागीय अध्यक्ष व ५ विभागीय मंडळात पूर्ण कालीन विभागीय सचिव कार्यरत आहेत.

(३) एकूण ९ विभागापैकी २ विभागीय मंडळात विभागीय अध्यक्ष हे पद रिक्त आहे आणि ०४ विभागीय मंडळात विभागीय सचिव हे पद रिक्त आहे.

(४) **अ. विभागीय अध्यक्ष**

१. नाशिक विभागीय मंडळ - दि.१६.०७.२१५ पासून रिक्त

२. लातूर विभागीय मंडळ - दि.०१.१२.१४ पासून रिक्त

ब. विभागीय सचिव

१. नागपूर विभागीय मंडळ - दि.०१.०८.१४ पासून रिक्त

२. औरंगाबाद विभागीय मंडळ - दि.३१.५.१५ पासून रिक्त

३. अमरावती विभागीय मंडळ - दि.३०.४.१५ पासून रिक्त

४. लातूर विभागीय मंडळ - दि.२५.०१.१४ पासून रिक्त

(५) व (६) विभागीय अध्यक्ष व सचिव पदावर नियुक्ती झालेल्या सर्व अधिका-यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे कार्यवाहीचा प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील नर्सिंग कॉलेजांबाबत

(२१) ११०४८ (२२-१२-२०१५). श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार, श्री.मितेश भांगडिया : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वैद्यकीय सेवेत अत्यावश्यक असलेले तंत्रशुध्द शिक्षित नर्सिंग कॉलेज महाराष्ट्रात किती आहेत,

(२) असल्यास, ह्या कॉलेजमध्ये नर्सिंग प्रशिक्षणाकरिता आवश्यक निकषानुसार पद भरती करण्यात आली आहे काय,

(३) तसेच महाराष्ट्रात सर्वत्र परिचारकांची किती पदे रिक्त आहेत,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०१-०३-२०१६) : (१) राज्यात खाजगी व शासकीय याप्रमाणे एकूण ११९८ नर्सिंग महाविद्यालये कार्यरत आहेत. त्यापैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संगण १५ नर्सिंग महाविद्यालये आहेत

(२) शासकीय परिचारिका महाविद्यालयांमध्ये निकषानुसार भरती करण्याची प्रक्रिया नियमित सुरु असते.

(३) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये अधिपरिचारीकांची ९८६ तर

वरिष्ठ गटातील १३२ पदे रिक्त असून, ही पदे सेवानिवृत्ती, राजीनामा, पदोन्नती इ. कारणांमुळे रिक्त असल्याचे दिसून येते. रिक्त पदे भरण्याची कार्यवाही निरंतर सुरु असते.

(४) पद भरतीची कार्यवाही सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

नांदेड जिल्हा रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

येथील अस्वच्छता दुर करण्याबाबत

(२२) ११३४० (२२-१२-२०१५). श्री.अमरनाथ राजूरकर, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड जिल्हा रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे अनेक दिवसापासून परिसराची स्वच्छता केली नसून खड्ड्यात घाण पाणी साचून दुर्गंधी तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्ण वाढल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१६-०२-२०१६) : (१) नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

जेऊर व करमाळा (जि.सोलापूर) शहरातील भूमी अभिलेख

कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या अनियमित कार्यपध्दतीबाबत

(२३) ११३९१ (२१-१२-२०१५). श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जेऊर व करमाळा (जि.सोलापूर) शहरातील भूमी अभिलेख कार्यालयात दररोज अनेक नागरिक कामानिमित्त येतात. मात्र अधिकारी व कर्मचारी जागेवर उपस्थित नसल्याने जागेच्या नोंदीसाठी कित्येकदा भूमी अभिलेख कार्यालयात येऊनही काम होत नाही. त्यामुळे नागरिकांमधून या कार्यालयाच्या गलथान कार्य पध्दतीवर तीव्र संपात व्यक्त होत असल्याचे माहे जुलै, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (०२-०२-२०१६) : (१) असे निदर्शनास आले नाही.
(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने तलाठी व इतर कर्मचारी वर्गासाठी तयार केलेला ई हजेरी पट कार्यक्रम राबविण्याबाबत

(२५) ११८८१ (२१-१२-२०१५). श्रीमती स्मिता वाघ, श्री.विक्रम काळे : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने तलाठी व इतर कर्मचारी वर्गासाठी तयार केलेला ई हजेरी पट हा कार्यक्रम गेल्या वर्षभरात यशस्वीरित्या राबविला गेलाच नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (०२-०२-२०१६) : (१), (२) व (३) औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने तलाठी यांच्यासाठी "फेस डिटेक्शन" व इतर कर्मचारी वर्गासाठी बायोमेट्रीक प्रणालीद्वारे हजेरी नोंदविण्यात येते. तथापि, तलाठी सजांचे ठिकाण हे बहुतांश ठिकाणी ग्रामीण भागात असल्याने "फेस डिटेक्शन" प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत. याबाबत योग्य दुरुस्तीसाठी संबंधित अभिकर्त्यास कळविण्यात आले आहे.
(४) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राचे अपुर्ण बांधकाम व तेथील विद्यार्थ्यांना न मिळणाऱ्या सोई सुविधांबाबत

(२५) ११८९७ (२२-१२-२०१५). अॅड.निरंजन डावखरे : दिनांक १५ डिसेंबर, २०१५ रोजी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या अतारांकित प्रश्नोत्तरांच्या यादी क्रमांक ५ मधील प्रश्न क्रमांक ९८४० ला दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मौजे ढोकाळी, ठाणे येथे मुंबई विद्यापीठांतर्गत विद्यापीठ उप-केंद्राचे कामकाज गत शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात येवून सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून आणखी ५ नवीन अभ्यासक्रम शिकविण्यात येणार असल्याचे दि. ३ जून, २०१५ रोजी वा त्या सुमारास जाहीर करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, गेल्या ३ वर्षापासून सुरु असलेल्या सदर उपकेंद्राच्या संपूर्ण इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले नसल्याचे तसेच विद्यार्थ्यांना तदनुषंगिक इतर सोईसुविधा उपलब्ध नसल्याचेही माहे मे, २०१५ व माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, ठाणे येथे विद्यापीठ उपकेंद्राचे कामकाज सुरु झाले असले तरी अॅडमिशन, रिचर्किंग, रिव्हल्युएशन आणि मायग्रेशन सर्टिफिकीट प्राप्ती इत्यादीसाठी विद्यार्थ्यांना कलिना येथील मुंबई विद्यापीठाचे कार्यालयाकडे वारंवार फे-या माराव्या लागत असल्याच्या तक्रारी

संबंधित सर्व विद्यार्थ्यांनी व विद्यार्थी संघटनांनी शासनाकडे केल्या असल्याचेही दिनांक १२ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(४) सदर ठाणे उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण न होण्याची कारणे काय तसेच वरील स्तंभ ३ मधील विद्यार्थ्यांच्या सोई सुविधांबाबत तसेच उपकेंद्र इमारत बांधकामाबाबतची सद्यस्थिती काय आहे ?

श्री. विनोद तावडे (०३-०३-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

ठाणे उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून विद्यार्थ्यांकरता वर्ग, वातानुकूलित वाचनालय, वातानुकूलित चर्चासत्र हॉल वातानुकूलित सभागृह, उपहारगृह इत्यादी आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

(३) हे खरे नाही.

शासनाकडे याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याचे आढळून येत नाही. तथापि, ठाणे येथील उपकेंद्रात मुंबई विद्यापीठ प्रशासनातर्फे भविष्यकालीन अशी तरतूद करता येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात पहिलीच्या मुलाची प्रवेशाची वयोमर्यादा ठरविण्याबाबत

(२६) १२२१४ (२२-१२-२०१५). श्री.नरेंद्र पाटील, श्री.सुनिल तटकरे, श्री.धनंजय मुंडे, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, अॅड.निरंजन डावखरे, श्री.किरण पावसकर, श्री.खवाजा बेग : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात शासनाने पहिलीच्या मुलाची प्रवेशाची वयोमर्यादा ठरविली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याने पूर्वीचीच वयोमर्यादा लागू करण्यात यावी अशी मागणी राज्यातील अनेक स्तरातून होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०३-०३-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) वयोमर्यादेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील शिधावाटप दुकानदारांच्या मागण्याबाबत

(२७) १२२३८ (२२-१२-२०१५). श्रीमती विद्या चव्हाण, श्री.संदिप बाजोरिया, श्री.हेमंत टकले, श्री.खवाजा बेग, श्री.आनंद ठाकूर, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.राजेंद्र जैन, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी, श्री.अनिल भोसले : तारांकित प्रश्न क्रमांक १०५२० ला दिनांक २४ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील शिधावाटप दुकानदारांनी कमिशन आणि इतर काही मुद्द्यांबाबत माहे जुलै २०१५ पासून बेमुदत संप केल्याने ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, रेशनींग दुकानदारांच्या मागण्या कोणकोणत्या आहेत,
- (३) यापैकी कोणकोणत्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत व उर्वरित मागण्यांबाबत कोणता निर्णय घेण्यात आला आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (३०-०१-२०१६) : (१) व (२) नाही,

तथापि, प्रलंबित मागण्याबाबत रास्तभाव दुकानदार संघटनाचे निवेदन प्राप्त झाले आहे. त्यामध्ये द्वारपोच योजना रॉकेल कपात मागे घेणे, धान्य विक्री कमिशनमध्ये वाढ करणे, एपीएल कार्डधारकांना धान्य वितरण पुरवठा करणे, रास्तभाव दुकानामध्ये दोन कामगारांचा पगार, दुकानाचे जागेचे भाडे, वीज बील, धान्य वाहतूक, हमाली दुकानदारांना मानधन देणे, मयत वारसास त्वरीत परवाना देणे व इत्यादी मागण्या केल्या आहेत.

- (३) रास्तभाव दुकानदारांच्या संघटनेच्या उपरोक्त मागण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली असून बैठकीतील निर्णयांच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही सुरु आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

जिल्हास्तरावर ग्राहक तक्रार निवारण मंच, तर राज्यस्तरावर ग्राहक तक्रार निवारण आयोगाची स्थापना करण्यात आल्याबाबत

(२८) १२३३२ (२२-१२-२०१५). श्री.जयवंतराव जाधव, श्री.अमरसिंह पंडित, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.अनिल भोसले, श्री.सतिश चव्हाण, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर ग्राहक तक्रार निवारण मंच, तर राज्यस्तरावर ग्राहक तक्रार निवारण आयोगाची स्थापना करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्यातील बहुतांश जिल्हा न्यायालयाला अध्यक्ष आणि सदस्य नेमले नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, आतापर्यंत किती जिल्ह्यात रिक्त पदे आहेत,
- (४) असल्यास, अध्यक्ष व सदस्य पदे रिक्त असल्याने अनेक प्रकरणे निर्णयाच्या प्रतिकेत आहेत, हे खरे आहे काय ?

श्री. गिरीश बापट (०५-०२-२०१६) : (१) होय.

(२) व (३) राज्यातील जिल्हा ग्राहक मंचातील अध्यक्ष आणि सदस्य यांच्या रिक्त पदांची माहिती खालीलप्रमाणे सादर करण्यात येत आहे. राज्य आयोगाच्या एकूण मंजूर पदांपैकी १ न्यायिक सदस्य व १ सदस्य अशी एकूण २ पदे रिक्त आहेत.

महाराष्ट्रातील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्ष या संवर्गातील एकूण ४० पदांपैकी ७ पदे रिक्त असून त्यापैकी गडचिरोली, नंदूरबार, हिंगोली, गोंदिया, वाशिम, सिंधुदूर्ग या मंचातील प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी असल्याने शेजारच्या जिल्हा मंचास संलग्न करण्यात आलेली आहेत. जिल्हा मंचातील सदस्य या संवर्गातील एकूण ८० पदांपैकी ९ पदे रिक्त असून याकरिता नजिकच्या कालावधीमध्ये जाहिरात देऊन पदभरती करण्याचे प्रस्तावित आहे.

(४) नाही.

**राज्यात शासनाने जाहीर केलेले व्यापारी धोरण हे मोठ्या
कंपन्या, मॉलच्या फायद्याचे असल्याबाबत**

(२९) १२३४४ (२२-१२-२०१५). श्रीमती विद्या चव्हाण, श्री.सतिश चव्हाण, श्री.अनिल भोसले, श्री.अमरसिंह पंडित, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.जयवंतराव जाधव, श्री.किरण पावसकर, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात शासनाने जाहीर केलेले व्यापारी धोरण हे मोठ्या कंपन्या, मॉलच्या फायद्याचे आहे असे मत मांडून राज्यातील काही व्यापारी संघटनांनी माहे सप्टेंबर, २०१५ च्या दुसऱ्या सप्ताहात सादर धोरणास विरोध दर्शविला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सर्वच व्यापाऱ्यांसाठी धोरण असावे म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई (०१-०२-२०१६) : (१) प्रस्तावित "महाराष्ट्र किरकोळ व्यापार धोरण-२०१५" चा मसुदा संकेतस्थळावर प्रसिध्द केल्यावर काही रिटेल असोशिएशनच्या संघटनांनी मत मांडले आहे.

(२) व (३) प्रस्तावित "महाराष्ट्र किरकोळ व्यापार धोरण २०१५" चा मसुदा शासनाच्या नवीन संदेश (Whats new) या संकेतस्थळावर जनतेच्या हरकती/सूचना देण्यासाठी दिनांक २७.०७.२०१५ रोजी प्रसिध्द करण्यात आला होता. जनतेकडून तसेच विविध किरकोळ विक्रेता संघटना/असोशिएशन यांचेकडून प्राप्त झालेल्या हरकती/सूचना विचारात घेऊन, विकास आयुक्त (उद्योग) यांचे स्तरावर रिटेल असोशिएशन यांचे सोबत दिनांक ०४.०९.२०१५ रोजी बैठक घेऊन व रिटेल संघटनांशी दिनांक १९.०९.२०१५ रोजी समन्वय साधून प्रथमच "महाराष्ट्र किरकोळ व्यापार धोरण २०१६" तयार करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना आणि शिक्षकांचे प्रशिक्षणाबाबत

(३०) १२३९५ (२२-१२-२०१५). श्री.कपिल पाटील : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना तसेच अभ्यासक्रम याबाबत पाठ्यपुस्तक मंडळ, तज्ञ शिक्षक व अधिकारी यांचे प्रशिक्षण विश्व हिंदू परिषद-रा.स्व. संघ प्रणित रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत होत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, प्रशिक्षणाचा हेतू व स्वरूप काय आहे,
- (३) अभ्यासक्रमाच्या फेररचनेबाबत शासनाचे धोरण काय आहे ?

श्री. विनोद तावडे (२७-०१-२०१६) : (१) रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या स्थानाचा प्रशिक्षणाचे ठिकाण म्हणून वापर करण्यात आला आहे.

(२) व (३) बदलत्या शैक्षणिक प्रवाहानुसार राज्यातील अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकाची पुनर्रचना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार शिक्षण क्षेत्रातील अनुभवी, तज्ज्ञ, व्यासंगी, जाणकार, विषयाची आवड असणारे, विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये लोकप्रिय अशा व्यक्तींचा अभ्यासक्रम समितीमध्ये सहभाग घेतल्याने पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तक पुनर्रचना प्रभावीपणे करता येईल यासाठी सदर अभ्यासमंडळातील सदस्यांच्या उदबोधन कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत.

इयत्ता ६ वी ते १२ वी चा अभ्यासक्रम श्रेणीबद्ध करण्यासाठी व पाठ्यपुस्तक व प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२ यामध्ये सहसंबंध दृढ करण्यासाठी सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या.

राज्याच्या उच्च शिक्षण खात्याचा कारभार बेशिस्तपणे चालत असल्याबाबत

(३१) १२४२६ (२२-१२-२०१५). डॉ.सुधीर तांबे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्याच्या उच्च शिक्षण खात्याचा कारभार बेशिस्तपणे चालत असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, या खात्यातील भ्रष्ट व्यक्तींना हटवून स्वच्छ व पारदर्शी प्रशासन नेमण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०१-०३-२०१६) : (१) खरे नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील अनुदानास पात्र १३४३ शाळांच्या फेरमुल्यांकन करण्याबाबत

(३२) १२४७४ (२२-१२-२०१५). श्री.विक्रम काळे, डॉ.सुधीर तांबे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण : तारांकित प्रश्न क्रमांक ७५२६ ला दिनांक १७ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील अनुदानास पात्र म्हणून शासन आदेश निर्गमित केलेल्या १३४३ शाळांच्या फेरमुल्यांकनास माहे एप्रिल, २०१५ मध्ये शासनाने स्थगिती दिली होती, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त १३४३ शाळा व वर्ग तुकड्या अनुदानास पात्र म्हणून घोषित करण्याबाबत शासनस्तरावरून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (३) अनुदानास पात्र म्हणून शासन आदेश निर्गमित केलेल्या शाळा व वर्ग तुकड्यांना आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०३-०३-२०१६) : (१) शासन पत्र १७ मार्च, २०१५ अन्वये त्रयस्थ समितीमार्फत सुरु असलेले फेरतपासणीचे कामकाज थांबविण्यात आले आहे.

(२) आयुक्त (शिक्षण) यांचेकडून माध्यमिक शाळांचे प्रस्ताव शासनास प्राप्त झालेले असून त्यावर पुढील कार्यवाही सुरु आहे. प्राथमिक शाळांच्या प्रस्तावावर आयुक्त (शिक्षण) यांचे स्तरावर तपासणी/छाननीची कार्यवाही सुरु आहे.

(३) व (४) अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळांना निधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही सुरु आहे.

गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याबाबत

(३३) १२५४२ (२२-१२-२०१५). श्री.राजेंद्र जैन : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) गोंदिया येथे शासकीय मेडिकल कॉलेज केव्हा सुरु होणे अपेक्षित आहे,
- (२) असल्यास, शासकीय मेडिकल कॉलेज सुरु करतेवेळी यांचे नाव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय महाविद्यालय गोंदिया असे ठेवण्याचे प्रस्तावित आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१६-०२-२०१६) : (१) व (२) नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास मान्यता देण्याचे अधिकार केंद्र शासनास व भारतीय आयुर्विज्ञान परिषदेस असून, गोंदिया येथील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास केंद्र शासनाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर सदर महाविद्यालय सुरु होणार आहे व त्यानंतर महाविद्यालयाच्या नामकरणाबाबत उचित निर्णय घेणे शक्य होणार आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील विद्यापीठात आणि महाविद्यालयांत रिक्त असलेल्या
प्राध्यापकांच्या जागा भरण्याबाबत**

(३५) १२६६८ (२२-१२-२०१५). डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्र. ७५८४ ला दिनांक १७ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाच्या दिनांक २२ जानेवारी, २०१४ च्या संवर्गनिहाय आरक्षणाबाबतच्या निर्णयास मा.उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने दिनांक २२ जानेवारी, २०१४ च्या शासन निर्णयास दिनांक १० एप्रिल, २०१५ च्या शासन निर्णयान्वये स्थगिती देण्यात आलेली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाच्या संवर्गनिहाय आरक्षणाच्या निर्णयासंबंधीची बाब धोरणात्मक असल्याने याबाबत विधी व न्याय विभागाचा सल्ला घेवून पुढील कार्यवाही करण्याचे प्रस्तावित होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हिताचा विचार करता, राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरणेसंबंधीच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली व प्रस्तुत प्रकरणी शासनाचे धोरण काय आहे ?

श्री. विनोद तावडे (०३-०३-२०१६) : (१) व (२) हे खरे आहे.

(३) दि. २२ जानेवारी, २०१४ चा शासन निर्णय अधिक्रमित करून राज्यातील अकृषि विद्यापीठे / शासकीय महाविद्यालये / संस्था, अशासकीय अनुदानित / विना अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक पदासाठी शासन निर्णय क्र. एनजीसी-१४९४/(२९९१)/वि.शि-४, दि.२४.०४.१९९५ अन्वये घेण्यात आलेला संवर्ग व विषय निहाय आरक्षण ठेवण्याबाबतचा निर्णय दि. २४ ऑगस्ट, २०१५ च्या शासन निर्णयान्वये कायम ठेवण्यात आलेला आहे.

**कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता दिलेल्या खासगी
माध्यमिक शाळांच्या अनुदानाबाबत**

(३५) १२७३३ (२२-१२-२०१५). श्री.हरिसिंग राठोड : तारांकित प्रश्न क्रमांक २८८५ ला दिनांक १९ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाने दिनांक २४ नोव्हेंबर, २००१ अन्वये घेतलेल्या निर्णयानुसार राज्यात कायम विनाअनुदानित तत्वावर शाळा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली असून इंग्रजी माध्यमाच्या शाळा वगळून सुमारे २००० प्राथमिक व माध्यमिक शाळांना परवानगी देण्यात आली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या शाळांना अनुदान लागू करण्याचा विविध संघटनांच्या मागण्या विचारात घेऊन शासनाने दिनांक २० जुलै, २००९ अन्वये या शाळांचा कायम शब्द वगळून सन २०१२-१३ पासून मूल्यांकनाचे विविध निकष पूर्ण करणाऱ्या शाळा अनुदानासाठी पात्र ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला होता, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, दिनांक १६ जुलै, २०१३ अन्वये मूल्यांकनाचे निकष जाहीर केले त्या नुसार ज्या वर्षी मूल्यांकनात पात्र ठरतील त्या वर्षापासून २०% त्यापुढील वर्षी अनुक्रमे ४०%, ६०%, ८०%, १००% या प्रमाणात अनुदानास पात्र ठरतील असे आदेश निर्गमित करण्यात आले होते, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, अमरावती विभागातील दिनांक १८ जून, २०१५ च्या शासन निर्णया नुसार ११७ शाळा, शाळा मधील ३५१ वर्ग त्यामधील ५८१ शिक्षक व ४९२ शिक्षकेतर कर्मचारी अशा १०७३ पदांना सन २०१३-१४ पासून २० % अनुदानासाठी पात्र ठरवण्यात आले होते तसेच अमरावती विभाग वगळून इतर विभागाच्या मूल्यांकनात पात्र अपात्र शाळाची यादी जाहीर केली, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, सन २००१ पासून सतत विनावेतन कर्मचारी काम करीत आहे तसेच अमरावती विभागातील शाळा अनुदानास पात्र असून कर्मचाऱ्यांना वेतन लागू करण्यात आले नाही , हे ही खरे आहे काय,

(६) असल्यास, सदरहू कर्मचाऱ्यांना वेतन लागू करण्याबाबत शासनाचे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(७) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०३-०३-२०१६) : (१), (२), (३) व (४) होय.

(५) व (६) विहित निकषानुसार अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक कार्यवाही सुरु आहे.

(७) प्रश्न उद्भवत नाही.

वर्धा जिल्हा परिषदेतील समावेशित शिक्षण विषयतज्ञ पद भरतीत झालेला गैरव्यवहार (३६) १२७४८ (२२-१२-२०१५). श्री.हरिसिंग राठोड : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वर्धा जिल्हा परिषदेतील समावेशित शिक्षण विषयतज्ञ पद भरतीत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी पर्यवेक्षक असलेले शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अहवालावरून निलंबित केले असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय ,

(२) असल्यास, सदर शिक्षणाधिकारी यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०३-०३-२०१६) : (१) होय.

(२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.वर्धा यांनी दिनांक १९.०८.२०१५ रोजी पोलीस स्टेशन, वर्धा येथे क्रमांक ३७७/२०१५ कलम ४२०,४६८,४७१,४०६ व ३४ या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मराठी भाषेचे २५ वर्षांचे धोरणे ठरविण्यासाठी मराठी भाषा सल्लागार समिती स्थापन केल्याबाबत

(३७) १२९६७ (२२-१२-२०१५). श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : तारांकित प्रश्न क्रमांक ६७७८ ला दिनांक १७ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय मराठी भाषा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मराठी भाषेचे २५ वर्षांचे धोरणे ठरविण्यासाठी दि. २२ जून, २०१० रोजी अथवा त्यासुमारास मराठी भाषा सल्लागार समिती शासनाने स्थापन केलेली असून सदर समितीने सन २०१३ मध्ये सदर धोरण ठरविण्याचे काम सुरु केले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर समितीने आपला अहवाल शासनास सादर केला आहे काय, अहवालाचे थोडक्यात स्वरूप काय आहे,

(३) असल्यास, तदनुसार कोणती कार्यवाही करण्यात आली आहे,

(४) अद्याप, उक्त समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत व मराठीचे २५ वर्षांचे धोरण ठरविण्याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. विनोद तावडे (०५-०२-२०१६) : (१) भाषा सल्लागार समिती ही कायमस्वरूपी समिती असून पुढील २५ वर्षांतील मराठी भाषेचे धोरण ठरविण्यासाठी भाषा सल्लागार समितीमार्फत सन २०१३ पासून कार्यवाही सुरु आहे.

(२) या समितीने पुढील २५ वर्षांतील मराठी भाषा धोरणाचा मसुदा दिनांक १९/८/२०१४ रोजी शासनास सादर केला आहे. या मसुद्यामध्ये शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण न्यायालयातील कामकाजात मराठीचा वापर, प्रशासन, वित्तीय संस्था, उद्योगजगत, प्रसारमाध्यमे, नव तंत्रज्ञानात मराठीचा वापर इ. महत्त्वाच्या बाबीसंदर्भात शिफारशी केल्या आहेत. तसेच मराठी भाषेची सद्यःस्थिती व तिच्या सर्वकष विकासासाठी विविध शिफारशी समविष्ट केल्या आहेत.

(३) समितीने सादर केलेला मसुदा शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून सर्व मंत्रालयीन विभाग, शासकीय/निम शासकीय, खाजगी कार्यालये, संस्था, मंडळे, महामंडळे, विद्यापीठे, महाविद्यालय, विद्यालये तसेच साहित्यिक, मराठी भाषा तज्ञ व जनता यांच्याकडून दि.२५.२.२०१५ पर्यंत अभिप्राय मागविण्यात आले. तसेच संबंधीत विद्यापीठस्तरावर चर्चासत्र आयोजित करून प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी इ.कडून सूचना जाणून घेण्यात आल्या. या सर्व स्तरातून प्राप्त झालेले अभिप्राय, सूचना व हरकती भाषा सल्लागार समितीकडे धोरण अंतिम करण्याकरिता पाठविण्यात आले आहेत.

(४) समितीचे अध्यक्ष मा.नागनाथ कोत्तापल्ले यांचा समितीवरील कार्यकाल संपल्यामुळे दि.५/८/२०१५ च्या शासन निर्णयान्वये श्री.सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली भाषा सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली. पुनर्रचित केलेल्या भाषा सल्लागार समितीमार्फत या धोरणाचा मसुदा अंतिम करण्याची कार्यवाही सुरु आहे.

राज्यातील तंत्रशिक्षण विद्यापीठाच्या संदर्भात शासनास शिफारशी करण्यासाठी शासनाने नेमलेल्या डॉ.गणपती यादव समितीने सादर केलेला अहवाल

(३८) १३१११ (२२-१२-२०१५). श्री.रामहरी रुपनवर, श्री.शरद रणपिसे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील तंत्रशिक्षण विद्यापीठाच्या संदर्भात शासनास शिफारशी करण्यासाठी शासनाने नेमलेल्या डॉ.गणपती यादव समितीने आपला अहवाल शासनास सादर केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त समितीच्या अहवालाचे स्वरूप काय आहे व त्यावर घेतलेल्या निर्णयाचे स्वरूप काय आहे,

(३) उक्त अहवालातील शिफारशीपैकी एका शिफारशीनुसार राज्यासाठी एकच तंत्रशिक्षण विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर तंत्रशिक्षण विद्यापीठाची रचना कशाप्रकारे ठरविण्यात येणार आहे, त्यासाठी किती निधीची आवश्यकता आहे, प्रत्यक्षात किती निधी उपलब्ध करण्यात आला आहे व सदर विद्यापीठ केव्हापासून सुरु होणे अपेक्षित आहे ?

श्री. विनोद तावडे (०८-०३-२०१६) : (१) होय.

(२) डॉ.जी.डी.यादव, कुलगुरु, रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञ समितीने सादर केलेल्या अहवालात प्रामुख्याने व्यावसायिक अभ्याक्रमांमधील मंजूर प्रवेश क्षमतेच्या तुलनेत रिक्त जागांचे प्रमाण, शैक्षणिक दर्जा, गुणवत्ता, टिकविण्यासाठी शिफारशी केल्या आहेत. त्यापैकी काही शिफारशीची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या शिखर संस्था, शासन, विद्यापीठ व संचालक, तंत्र शिक्षण यांच्या स्तरावरून करावयाची आहे. याबाबत पुढील कार्यवाही सुरु आहे.

(३) सदर बाब विचाराधीन आहे.

(४) सदर बाब विचाराधीन आहे.

मुंबईतील पश्चिम विभाग, उत्तर विभागातील शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षण उपनिरीक्षक व इतर रिक्त पदे भरण्याबाबत

(३९) १३५१८ (२२-१२-२०१५). अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक या पदांसह पश्चिम विभागाचे शिक्षण निरीक्षक, उत्तर विभागातील शिक्षण उपनिरीक्षकाची ४ पदे, सहाय्यक शिक्षण निरीक्षकाचे १ पद, वरिष्ठ लिपिक व कनिष्ठ लिपिकाच्या अनुक्रमे ५ व ६ जागा रिक्त असल्याचे दिनांक २५ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) परिणामी, रिक्त असलेल्या जागांमुळे तेथील अपुऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण येत असून नियमित कामांसोबतच निरीक्षक कार्यालयांना सर्व शिक्षा अभियान, शाळांची संख्या तसेच प्रशासकीय कामे देखील करावी लागत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर सर्व रिक्त पदे भरण्याबाबत तसेच मुंबईतील शिक्षण उपसंचालकांची पूर्णवेळ नियुक्ती करण्याबाबतचे निवेदने शिक्षक संघटनांनी मा.शालेय शिक्षणमंत्री, प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय यांचेकडे त्याचसुमारास (माहे सप्टेंबर, २०१५) सादर केली आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदरची रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व त्याबाबतची सद्यस्थिती काय आहे ?

श्री. विनोद तावडे (२३-०२-२०१६) : (१) अंशतः खरे आहे

(२) अंशतः खरे आहे

(३) खरे आहे.

(४) गट-अ व गट-ब मधील रिक्त पदे पदोन्नतीने भरण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. तसेच गट-क व गट-ड मधील पदे नियमानुसार भरण्याची कार्यवाही आयुक्त शिक्षण कार्यालयाच्या स्तरावर सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही

रायगड जिल्ह्यातील मच्छिमार बायोमेट्रीक कार्डपासून वंचित राहिल्याबाबत

(४०) १३७७२ (२१-१२-२०१५). श्री.जयंत पाटील : सन्माननीय मत्स्यव्यवसाय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रायगड जिल्ह्यातील सागरी सुरक्षेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मच्छिमारांना शासनाकडून बायोमेट्रीक कार्ड दिले जाणार होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त योजना अंमलात आल्यापासून रायगड जिल्ह्यातील किती मच्छिमारांना बायोमेट्रीक कार्डचे वाटप करण्यात आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अद्याप कार्डवाटप करण्यात न आलेले किती मच्छिमार या योजनेपासून वंचित आहेत,

(४) असल्यास, ज्या मच्छिमारांना कार्ड वाटप झाले नाही त्यांना किती दिवसात कार्डचे वाटप केले जाईल ?

श्री. एकनाथराव खडसे (०५-०२-२०१६) : (१) होय.

(२) एकूण ३३२८३ बायोमेट्रीक कार्डवाटप करण्यात आले.

(३) जिल्हा कार्यालयाकडे ४०३३ अर्ज प्राप्त आहेत.

(४) केंद्र शासनाने नेमलेल्या बायोमेट्रीक कार्ड बनवण्याच्या आय.टी.आय. पल्लकड कोची, केरळ या संस्थेकडून बायोमेट्रीक कार्ड टप्प्याटप्प्याने प्राप्त होत असून शासनास प्राप्त झालेली कार्डस त्वरीत वितरीत करण्यात येतात.

**मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या एलएलएम (LLM) अभ्यासक्रमाचे सर्व विषयांचे
अध्ययन साहित्य मराठी भाषेमध्ये उपलब्ध नसल्याबाबत**

(४१) १३९८५ (२२-१२-२०१५). श्री.विजय सावंत : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या एलएलएम (LLM) अभ्यासक्रमाचे सर्व विषयांचे अध्ययन साहित्य मराठी भाषेमध्ये उपलब्ध नसल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबई विद्यापीठामध्ये घेण्यात येणाऱ्या (LLM) अभ्यासक्रमाचे अध्ययन साहित्य मराठी भाषेमधून उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०८-०३-२०१६) : (१) होय.

(२) व (३) मुंबई विद्यापीठांतर्गत (LLM) अभ्यासक्रमात इंग्रजी भाषेत वैविध्यपूर्ण विषय तसेच विधी विषयक ताज्या घडामोडी, मा.सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे निकाल यांचा अंतर्भाव असतो. त्या सर्वांचे मराठी भाषेत भाषांतर होणे शक्य नाही. वैश्विक कायद्याचे बदलते स्वरूप लक्षात घेता त्या सर्वांचे मराठीत भाषांतर होणे अवघड आहे. परंतु विद्यापीठामार्फत लेखकांना व प्रकाशकांना (LLM) अभ्यासक्रमाचे अध्ययन साहित्य मराठीमध्ये लिहीण्यास उत्तेजन देण्यात येते आहे.

**राज्यात मसाले व मसाल्यांचे पदार्थ यांच्या किंमतीत वर्षभरात
१५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याबाबत**

(४२) १४१४५ (२२-१२-२०१५). श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात मसाले व मसाल्यांचे पदार्थ यांच्या किंमतीत वर्षभरात १५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मसाले बनविण्यासाठी लागणाऱ्या जिन्नसांच्या किंमती कमी करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (२५-०२-२०१६) : (१) हे खरे नाही.

सद्यःस्थितीत मसाल्यांचे शेतमाल बाजारभाव नियंत्रणात आहेत.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

श्री शिवाजी शिक्षण संस्था, द्वारा संचलित श्री संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर यांच्याशी संलग्न महाविद्यालयात सहायक प्राध्यापकाची केलेली भरती अवैध असल्याबाबत

(४३) १४१७५ (२२-१२-२०१५). श्री.श्रीकांत देशपांडे : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) श्री.शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर यांच्या संलग्न महाविद्यालय सहाय्यक प्राध्यापकाची भरती करण्यापूर्वी सक्षम प्राधिकरणाद्वारे बिंदु नामावलीची तपासणी केली गेली नव्हती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकाची भरती प्रक्रिया करित असतांना प्रथम तपासणी सहाय्यकाकडून (मागासवर्गीय केंद्र) विभागीय कार्यालय आयुक्त, अमरावती यांच्याकडून अनिवार्य असताना सुध्दा पदे भरली गेली, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरील महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकाची पदे भरती प्रक्रिया अवैद्य असल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदरील प्राध्यापकाची पदे भरती सक्षम प्राधिकरणाद्वारे बिंदु नामावली तपासल्याशिवाय पदे भरू नये असे सहाय्यक आयुक्त (मागासवर्गीय केंद्र) यांनी संबंधित संस्था व विद्यापीठात कळविले आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, अवैद्य नियुक्त केल्या गेलेल्या सहाय्यक प्राध्यापिकांना वेतनापोटी करोडो रुपये अदा करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(६) असल्यास, सदरचे वेतन व भत्ते सहसंचालक उच्च शिक्षण अमरावती यांनी थांबविले होते, हे ही खरे आहे काय,

(७) असल्यास, दोषींवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

श्री. विनोद तावडे (०८-०३-२०१६) : (१), (२), (३), (४), (५), (६) व (७) अंशतः खरे आहे.

सदर पदांची बिंदुनामावली दिनांक ३०.१०.२०१३ रोजी मंजूर करण्यात आली असून, सदर बिंदु नामावली मंजूर करून घेण्यापूर्वी श्री.शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती यांनी ४७ अध्यापकांची केलेली नियुक्ती शासनाचा आरक्षण कायदा २००१ शी सुसंगत असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे.

तसेच, सदरच्या अनियमिततेस एकवेळची बाब म्हणून शासनाने नियमित केले असून, हा निर्णय पूर्वोदाहरण म्हणून कोणत्याही प्रकरणी उपयोगात आणता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच नियुक्त केलेल्या ४७ अध्यापकांचे रोखलेले वेतन अदा करण्यास दिनांक २५.७.२०१४ रोजी मान्यता दिली आहे.

जलस्वराज्य योजनेंतर्गत दुसऱ्या टप्प्याच्या कामांना मंजूरी देणेबाबत

(४४) ३६२२९ (०८-०१-२०१३). श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील ३००७ ग्रामपंचायतीमधील जलस्वराज्य अंतर्गत पूर्ण झालेल्या किती योजना सुरु आहेत व किती अपूर्ण आहेत,
- (२) सदर योजनेंतर्गत काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत एकाच गावात योजना मंजूर करण्यात आलेली किती गावे आहेत व त्याची निवड करण्याची कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, पहिल्या टप्प्यातील चुका लक्षात घेऊन दुसऱ्या टप्प्यातील योजनेसाठी सुधारणा करण्यात आली आहे काय ?

श्री. बबनराव लोणीकर (०१-०३-२०१६) : (१) ३००७ ग्रामपंचायतीमधील जलस्वराज्य-१ कार्यक्रमांतर्गत ३९०१ योजना पूर्ण झाल्या असून १०३ योजना अपूर्ण आहेत.

- (२) सदर योजनेंतर्गत काम पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत एकाच गावात योजना मंजूर करण्यात आलेली एकूण १० जिल्ह्यात ९६ गावे आहेत. उद्भव कोरडा, उद्भवास पाणी कमी, वाढीव उंच टाकी, खराब व दुषित पाणी इत्यादी कारणांमुळे सदरची निवड करण्यात आली आहे.
- (३) जलस्वराज्य-२ कार्यक्रमासाठी जागतिक बँकेकडून मिळणारे अर्थसहाय्य प्रोग्रॅम फॉर रिझल्टस या वित्तीय साधनांतर्गत उपलब्ध होणार आहे. या साधनांतर्गत उपलब्ध होणार आहे. या साधनांतर्गत मिळणारे अर्थसहाय्य उद्दिष्ट पूर्ती आधारीत निधी संवितरण निर्देशकांशी (Disbursement Linked Indicators-DLIs) निगडीत आहे. स्वतंत्र तपासणी यंत्रणेमार्फत उद्दिष्टपूर्तीची खात्री झाल्यानंतर अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे.

नागपूर शहरातील शासकीय वसाहतीच्या नुतनीकरणाच्या प्रस्तावाबाबत

(४५) ४१४७९ (१०-०५-२०१३). श्री.मितेश भांगडिया : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर शहरातील अनेक शासकीय वसाहती जीर्ण होऊन मोडकळीस आलेल्या आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या वसाहतीपैकी रवीनगर शासकीय वसाहतीमधील इमारतींच्या देखभाल दुरुस्तीवर व सौंदर्यीकरणावर आतापर्यंत भरपूर प्रमाणात निधी खर्च करण्यात आलेला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर जीर्ण झालेल्या इमारती पाडून तेथे नविन मोठ्या इमारती बांधण्याचा शासनाचा प्रस्ताव आहे, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, नविन प्रस्तावाचे स्वरूप काय आहे व कालावधीची मर्यादा किती आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (२३-०२-२०१६) : (१) हे अंशतः खरे आहे.

(२) हे अंशतः खरे आहे.

रवीनगर येथील शासकीय वसाहतीमधील निवासस्थानांची तसेच आवार व परिसर सुधारणा करण्यासाठी सन २००४-०५ च्या मास्टर प्लॅनमध्ये काही निधी प्राप्त झाला होता.

प्राप्त निधीच्या अनुषंगाने प्राधान्याने आवश्यक असलेली इमारतींच्या देखभाल व दुरुस्तीची कामे व आवार व परिसर सुधारण्याची कामे करण्यात आली आहेत.

(३) व (४) रवीनगर शासकीय वसाहत परिसरातील जुन्या निवासस्थानांच्या जागेवर नवीन निवासस्थाने संकुल बांधण्याचा प्रस्ताव मा.विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांचे अध्यक्षतेखालील नागपूर शहरातील शासकीय निवास वाटप समितीच्या दिनांक १२/३/२०१३ च्या सभेमध्ये मांडण्यात आलेला होता.त्यानुसार समितीचे अध्यक्ष मा.विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांनी दरवर्षी जिल्हास्तरिय योजनेतून टप्प्या टप्प्याने नवीन निवासस्थाने बांधण्याचे प्रस्ताव तयार करण्यात यावे असे ठरले.

त्याअनुषंगाने सन २०१३-२०१४ या आर्थिक वर्षात प्रथम टप्पा म्हणून १ ची १६ निवासस्थाने व प्रकार-२ ची १६ अशी एकत्रित ३२ नवीन निवासस्थानांचे संकुल बांधण्याबाबतचे प्राथमिक स्वरूपाचे रुपये ४००.०० लक्ष किंमतीचे अंदाजपत्रक एप्रिल, २०१३ मध्ये जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेकरिता सादर करण्यात आले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

कडा (जि.बीड) येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीमध्ये सध्या अंगणवाडीचे गोडावून म्हणून वापर करित असल्याबाबत

(४६) ४४३७८ (१९-८-२०१३). श्री.सतीश चव्हाण : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कडा (जि.बीड) येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीमध्ये सध्या अंगणवाडीचे गोडावून म्हणून वापर असून जिल्हा परिषद उर्दु कडा प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नाही याबाबतचे उर्दु शाळा पालक संघ पुणे यांनी मा.राज्यमंत्री, शालेय शिक्षण यांना दिनांक ५ एप्रिल, २०१३ रोजी निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू ठिकाणी किती खोल्या आहेत, त्यांची लांबी X रुंदी किती आहे, गोडावून म्हणून वापरात असलेली खोली कोणती आहे.

(३) एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी खोल्या मंजूर असून कडा ग्रामपंचायतने खोल्या न बांधण्याचे कारण काय आहे,

(४) असल्यास, अंगणवाडी क्र.३ कडा यांनी गोडावूनसाठी वापरात असलेली खोली उर्दु शाळेच्या ताब्यात देण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली आहे ?

श्री. विनोद तावडे (२२-१-२०१६) : (१) व (२) जिल्हा परिषद कडा, जि.बीड येथील शाळेमध्ये ४ वर्गखोल्या उपलब्ध असून त्यापैकी २ वर्गखोल्या ३० X १७.९ चौ.फुट असून उर्वरित २ वर्गखोल्या १२.९ X २०.९ चौ.फुट आहेत. यापैकी एका खोलीचा वापर सप्टेंबर, २०१३ पर्यंत अंगणवाडीचे साहित्य ठेवण्यासाठी केला जात होता.

(३) एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत सन २००९-२०१५ पर्यंत कडा ग्रामपंचायतंतर्गत एकूण ८ अंगणवाडी केंद्रांसाठी निधी प्राप्त असून २ अंगणवाडी केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले असून ३ अंगणवाडी केंद्राचे बांधकाम सुरु आहे. उर्वरित ३ अंगणवाडी केंद्राचे बांधकाम सुरु करावयाचे आहे.
(४) सप्टेंबर, २०१३ मध्ये शाळेची वर्गखोली शाळेच्या मुख्याध्यापकांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी रमाई आवास योजनेतर्गत भंडारा जिल्ह्यातील

५०१५ लाभार्थी प्रतिका यादीत असल्याबाबत

(४७) ४५७६६ (१०-०२-२०१४). श्रीमती शोभाताई फडणवीस, श्री.मितेश भांगडिया : तारांकित प्रश्न क्रमांक ३४९५३ ला दिनांक २१ डिसेंबर, २०१२ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी रमाई आवास योजना सुरु केली आहे, हे खरे आहे काय.

(२) असल्यास, या योजनेतर्गत भंडारातील जिल्ह्यात ५०१५ लाभार्थी प्रतिका यादीत आहेत, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, यापैकी किती लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ आतापर्यंत मिळाला आहे व उर्वरित लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ किती कालावधीत देण्याचे शासनाकडून अपेक्षित आहे ?

श्री. राजकुमार बडोले (२९-०१-२०१६) : (१) होय.

(२) नाही.

(३) भंडारा जिल्ह्यात रमाई आवास घरकुल योजनेतर्गत सन २००९-१० ते २०१४-१५ अखेर एकूण ८८७० पात्र लाभार्थी संख्या होती. त्यापैकी १४४३ अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना इंदिरा आवास योजनेतर्गत लाभ देण्यात आलेला आहे व ७४२७ लाभार्थ्यांना रमाई आवास घरकुल योजनेतर्गत लाभ देण्यात आला आहे. सद्स्थितीत भंडारा जिल्ह्यात पात्र लाभार्थी शिल्लक नाहीत.

रायगड जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांच्या भविष्यनिर्वाह निधीच्या

हिशोबाच्या पावत्या दिल्या जात नसल्याबाबत

(४८) ४६२५७ (१५-२-२०१४). श्री.रामनाथ मोते, श्री.नागो गाणार : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रायगड जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या किती आहे,

(२) वेतन पथक कार्यालयाकडे किती शिक्षक शिक्षकेत्तरांची जुन्या पेन्शन योजनेतर्गत भविष्यनिर्वाह निधी खाती सुरु आहेत,

(३) आर्थिक वर्ष संपल्यानंतर सुमारे ६ महिन्यामध्ये भविष्यनिर्वाह निधीच्या पावत्या देणे अपेक्षित असूनही गेल्या ८ ते १० वर्षांच्या हिशोबाच्या पावत्या दिल्या नाहीत, हे खरे आहे काय,

(४) हिशोबाच्या पावत्या न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०३-०२-२०१६) : (१) अनुदानित माध्यमिक शाळा संख्या-२९८ अनुदानित उच्च माध्यमिक शाळा संख्या-६१

(२) वेतन पथक कार्यालयाकडे शिक्षक शिक्षकेत्तरांची जुन्या पेन्शन योजनेतर्गत एकूण ५५३९ एवढी खाती सुरु आहे.

(३) अंशतः खरे आहे.

(४) व (५) अधीक्षक, वेतन व भविष्यनिर्वाह निधी पथक (माध्यमिक), जि.प.रायगड हे पद बऱ्याच वर्षांपासून रिक्त असल्याने या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेल्या अधिकाऱ्याने त्याच्या मुळ पदाच्या कार्यभारासह सदर पदाचा कार्यभार सांभाळलेला असल्याने भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या देण्यास उशीर झालेला आहे.

**राज्यातील आदिवासी आश्रमशाळांतील उच्च माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी
पात्र विद्यार्थी आधारकार्डापासून वंचित असल्याबाबत**

(४९) ४८०१६ (३०-०१-२०१४). **श्री.शोभाताई फडणवीस, श्री.मितेश भांगडिया :** सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी आधार कार्ड काढणे शासनाने बंधनकारक केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरची यंत्रणा दुर्गम भागातील आदिवासी आश्रमशाळांपर्यंत पोहचलीच नसल्याने उच्च माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी पात्र एक लाखावर विद्यार्थी आधार कार्डापासून वंचित असल्याचे माहे सप्टेंबर, २०१३ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, या विद्यार्थ्यांना आधार कार्ड मिळण्यासंदर्भात शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप कोणतीच उपाययोजना केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सावरा (२२-०१-२०१६) : (१) होय, अंशतः खरे आहे.

जानेवारी, २०१३ पासून राज्यात प्रथम टप्प्यात वर्धा, मुंबई शहर/उपनगर, पुणे, अमरावती, नंदूरबार व जुलै, २०१३ पासून दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद, जालना, लातूर, गोंदिया, जळगांव व रत्नागिरी या एकूण ११ जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रीकोत्तर शिक्षण घेण्याकरीता भरत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती लाभ बँक खात्याद्वारे ऑनलाईन हस्तांतरीत करण्याकरीता विद्यार्थ्यांना आधारकार्ड काढणे केंद्र शासनाकडून बंधनकारक केले आहे.

(२), (३) व (४) हे खरे नाही.

राज्यात विभागांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत मॅट्रीकपूर्व व मॅट्रीकोत्तर शिक्षण

घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना शासनाकडून सर्व मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्यामुळे त्यांना मॅट्रीकपूर्व व मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती लाभ दिला जात नाही. त्यामुळे आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून आधारकार्डाच्या कारणास्तव वंचित राहण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

गोयकरवाडी व खरातवाडी (ता.जामखेड, जि.अहमदनगर) येथील खडीकेशर व खाणी कायमस्वरूपी बंद करण्याबाबत

(५०) ५१९३८ (२४-११-२०१४). श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गोयकरवाडी व खरातवाडी (ता.जामखेड, जि.अहमदनगर) येथील परिसरात मोठ्या प्रमाणात सुरु असलेले खडीकेशर व खाणी कायमस्वरूपी बंद करण्याकरिता मा.लोकप्रतिनिधी यांनी मा.मुख्यमंत्री व संबंधित विभागाला वारंवार निवेदन दिली तसेच ग्रामस्थ व शेतकरी यांनी संबंधितांकडे वारंवार मागणी करून उपोषण, आत्मदहन व ठिय्या आंदोलन करूनही खडीकेशर व खाणी बंद करण्यात आल्या नसल्याचे माहे ऑगस्ट, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या खडीकेशर व खाणीमुळे सदर गावांपासून सुमारे ३०० ते ४०० मीटर भागातील पिकांचे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असूनही महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे व संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सध्या सुरु असलेले खडीकेशर व खाणी त्वरीत बंद करण्याबाबत तसेच खडीकेशर व खाणी बंद करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ व संबंधित विभागावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम (२४-०२-२०१४) : (१) व (२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

उत्तमसिंग चव्हाण
सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद

मुद्रणापूर्व सर्व प्रक्रिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर करण्यात आली आहे.

मुद्रण : शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.

